

माहिती अधिकार अधिनियम कलम ४ : सांजनक प्राधिकरणांवरील आवंथने:-

- कलम ४ (१) (ख) प्रमाणे:-
- मुद्दा क्र.(एक) - रचना, कार्य व कर्तव्य याचा तपशिल:-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांनी साईभक्तांना सोयी – सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे अधिपत्थाखाली विविध विभाग सुरु केलेले आहेत. त्यापैकी सामान्य प्रशासन विभाग कार्यरत आहे. त्याची रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

- रचना:-

*** सामान्य प्रशासन विभाग ***

(परिशिष्ट “अ”)

मा. व्यवस्थापन समिती



मुख्य कार्यकारी अधिकारी



उप मुख्य कार्यकारी अधिकारी



प्रशासनाच्य अधिकारी

कार्यकारी

अभियंता तथा
प्रशासनाच्य
अधिकारी

मुख्य

लेखाधिकारी


वैद्यकीय

क

(I)	(II)	(III)	(IV)	(V)	(VI)	(VII)
■ सामन्य प्रशासन विभाग	■ श्री साईबाबा भवतनिवासस्थान	■ श्री साईबाबा विभाग	■ श्री साई प्रसादालय विभाग	■ बांधकाम विभाग	■ लेखाशाखा विभाग	■ श्री साईनाथ रुणालय
■ मंदिर विभाग	■ द्वारावती भवतनिवासस्थान	■ श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल	■ लाडू व बर्फी प्रसाद निर्मिती विभाग	■ विद्युत विभाग	■ पाणी पुरवठा विभाग	■ श्री साईबाबा हॉटल
■ विधी विभाग	■ संरक्षण विभाग	■ श्री साईबाबा कन्या मंदिर व भवतनिवासस्थान	■ खोरदी विभाग	■ भांडार विभाग	■ भेंकनिकल विभाग	
■ संरक्षण विभाग	■ जनसंपर्क विभाग	■ साई आश्रम भवतनिवासस्थान	■ कनिष्ठ महाविद्यालय	■ कैनॉन विभाग	■ वाहन विभाग	
■ जनसंपर्क विभाग	■ सभा कामकाज विभाग	■ साई धर्मशाळा	■ माहिती अधिकार	■ जूलांग विभाग	■ छानीक्षेपन विभाग	
■ सभा कामकाज विभाग	■ कामगार विभाग	■ अभिलेख कक्ष	■ मुंबई कार्यालय	■ प्रकाशने विभाग	■ फायर अॅण्ड सेफ्टी विभाग	
■ मागास वर्च का	■ आरोग्य विभाग		■ माहिती तत्रज्ञान विभाग	■ मालमत्ता विभाग		
			■ सी सी टी व्ही विभाग			
			■ आयटीआय			

* सामान्य प्रशासन विभाग *

(परिशिष्ट “ब”)



■ कामाचा आणि कर्तव्याचा तपशिल:-

०१	विभागाचे नांव:	सामान्य प्रशासन विभाग
०२	संपूर्ण पत्ता-	मु.पो. शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर (महाराष्ट्र) - ४२३ १०९.
०३	कायालय प्रमुख	अधिकारी
०४	कोणत्या खात्याच्या अधीनस्त हे कायालय आहे ?	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
०५	कामाचा अहवाल कोणत्या कायालयाकडे सादर केला जातो :	मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विस्तव्यवस्था, शिर्डी
०६	कार्यकक्षा: भौगोलिक	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांचे प्रशासकीय कायालय.
०७	अंगीकृत ब्रत (Mission)	साईभक्तांना सेवा - सुविधा पुरविणकाऱी कर्मचारी वर्ग व्यवस्थापन करणे, संस्थान मालमत्तेचे संगोपन करणे.
०८	ध्येय / धोरण (Vision)	साईभक्तांना चांगल्या सेवा - सुविधा पुरविणेसाठी आवश्यकतेनुसार विभागांना कर्मचारी / अधिकारी पुरविणे. नवनविन तत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना तात्काळ सेवा - सुविधा पुरविण्याचे कार्य करणे.
०९	कायालयाची ईल आणि दूरध्वनी क्रमांक	कायालयाची ईल स.१०.०० ते दु.१:३० व दु.२:०० ते ६:०० दूरध्वनी क्रमांक (०२४२३) २५८७५५, २५८७५१ ते २५८७५४, २५८७५६ ते २५८७६१, २५८७६२
१०	साप्ताहिक सुटी	रविवार

■ मुद्दा क्र.(दोन)- अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्यः-

अ.नं.	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्य
०१	प्रशासकीय अधिकारी (प्रशासकीय अधिकारी)	०१	<ul style="list-style-type: none"> ■ संस्थानचे एकूण विभागाचे कामकाजावर पर्यवेक्षण करणे. ■ दोनांदा चालणा-या कायालयीन कामकाजाच्या फाईल तपासून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे सादर करणे. ■ भक्तांना तात्काळ सेवा - सुविधा पुरविणेसाठी आवश्यक ते बदल करणेबाबतची कार्यवाही करणे.
०२	प्र. अधिकारक	०१	<ul style="list-style-type: none"> ■ सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत वर्कशीट नं.१ ते वर्कशीट -१२ द्विषट दोनांदा चालणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, कामकाज करून निर्णय घेणे. ■ वेळोवेळी मा. व्यवस्थापन समितीचे नियानुसार होणा-या नियान्यांची कायावाही करून घेणे. ■ इतर विभागाकडून आलेले कर्मचारी माणणी प्रस्ताव, नव्याने कर्मचारी भरती,

			<p>अंतर्गत पदोन्तरी दण्डाबतची कार्यवाही करून घेणे.</p> <ul style="list-style-type: none"> ■ माहिती अधिकार विषयी आलेल्या अर्जावर तसेच आलेल्या टपालावर वेळीच कार्यवाही करून घेणे. ■ कायाल्याचे दैनंदिन कामकाजात येणा-या अडचणी सोडविणे. ■ वरषांच्या आदेशानुसार कार्यालयीन कामकाज करणे.
०३	वरषां लिपीक	०	<p>सामान्य प्रशासन विभागांतर्गत एकूण १ ते १२ कायासाठे आहेत. त्यातील प्रामुख्याने चालणा-या कामांचा तपशील:-</p> <ul style="list-style-type: none"> ■ मा. व्यवस्थापन समितीचे सभेसमोर सादर करावयाच्या टिपण्या तयार करणे. ■ शासकीय तसेच सेवायोजन कार्यालय संबंधीत पत्रव्यवहार पहाणे. ■ शासन स्तरावरील प्रलंबीत प्रस्तावाचा पाठपुरावा करणे. ■ मासिक पगारबिले तपासून लेखाशाखा विभागाकडे वेळीच सादर करणे. ■ मा. व्यवस्थापन समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचे निर्देशानुसार कामाची पूर्तता करणे. ■ भविष्य निर्वाह निधी संबंधीचे कामकाजावर पर्यवेक्षण तसेच मासिक भरणा करून बाबतची कार्यवाही करणे. ■ भक्तमंडळ सभासद तसेच देणगीदार यांना पत्रव्यवहार / निमंत्रण पत्रिका पाठावणीची कार्यवाही करून घेणे. ■ शिष्यवृत्ती संबंधीत कामकाज पाहणे. ■ माहिती अधिकार अंतर्गत आलेले अर्ज तपासून पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे. ■ जात प्रवर्ग, अपांग आरक्षणाविषयीचे ताज्ज्ञा, रजिस्ट्र तपासणे. ■ वरषांच्या आदेशानुसार दैनंदिन कार्यालयीन कामकाज करणे.
०४	लिपीक - टंकलेखक	१५	<p>सामान्य प्रशासन विभागांतर्गत एकूण १ ते १२ कायासाठे आहेत. त्यातील प्रामुख्याने चालणा-या कामांचा तपशील:-</p> <ul style="list-style-type: none"> ■ दैनंदिन आवक - जावक प्रकरणांच्या नोंदी वर्कशिट मध्ये घेणे. ■ आवश्यकतेनुसार डेडस्टॉक नोंदी करणे. ■ विभागासाठी खरेदी केलेल्या मालाचे बीले तपासून लेखाशाखा विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे. ■ वेळावेळी होणा-या श्रींच्या उत्सवासंबंधी कामकाज करणे. ■ दैनंदिन आवक - जावक प्रकरणांची कार्यवाही करणे. ■ मासिक पगार बिले तयार करणे. ■ वेळोवेळी होणा-या निर्णयानुसार कर्मचा-यांचे फरक बीले तयार करणे तसेच त्याअनुंंगीक कामकाज करणे. ■ कार्यालयासाठी लागणारे वार्षिक साहित्य खरेदी करणेबाबतची कार्यवाही

			<p>करणे</p> <ul style="list-style-type: none"> ■ कर्मचारी भविष्य निर्बाह निधी व त्याअनुषंगीक काम करणे. ■ मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचेकडे येणारे प्रस्ताव / फाईल्सच्या नोंदी ठेवणे. ■ वारिष्ठांच्या आदेशानुसार संनाणाची टिपण्या तयार करून देणे. ■ कर्मचारी भरती, पदोन्नती, सेवापुस्तक तसेच त्याअनुषंगीक दैनंदिन कामकाज करणे. ■ शिष्यवृत्ती बाबतचे प्रस्ताव तयार करणे, मा. व्यवस्थापन समितीची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करणे. ■ सामान्य प्रशासन विभागांतर्गत विविध वर्कशीट्सार दैनंदिन कामकाज करणे. ■ माहिती अधिकार विषयी आलेले अर्ज रजिस्ट्रला नोंदवून ज्या त्या विभागाकडे पाठवून मुदतीत संपूर्ण कार्यवाही पूर्ण करणे. ■ श्रींचे उत्सवाचे खळी भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पत्रिका पाठविणेचे संपूर्ण तयारी करणे. ■ भक्तांना काऊटरवर उदी – प्रसाद वाटणेकामी पुरवठा करणे. ■ वरिष्ठांच्या आदेशानुसार दैनंदिन कायालाचीन कामकाज करणे.
०५	झेरॉक्स ऑपरेटर	०२	<ul style="list-style-type: none"> ■ विभागाचे माणानुसार झेरॉक्स काढून देणे. ■ झेरॉक्ससाठी व सामान्य प्रशासन विभागासाठी लागणारी आवश्यक स्टेशनरी भांडार विभागाकडून मागणी / खरेदी करणे. ■ झेरॉक्स मशिनचा कालावधी संपुष्ट्यात आल्यानंतर नविन मशिन खरेदी करणेबाबतची कायवाही करणे. ■ झेरॉक्स मशिन विषयी वार्षिक कॉन्ट्रक्ट तसेच आवश्यक ते साहित्य खरेदी करणेबाबतची कायवाही करणे. ■ वारिष्ठ सांगतील ती सर्व काम करणे.
०६	शिपाई / मदतगार्स	२०	<ul style="list-style-type: none"> ■ कायालय, सामान व टेबलची साफ सफाई करण्याचे काम करणे. ■ पोष्टातून दैनंदिन येणारे टपाल आणणे. ■ दैनंदिन टपालाचे वाटपाचे काम करणे. ■ कायदपत्राचे फायदाची करणे. ■ आवश्यकतेनुसार वरिष्ठांना फाईल काढून देणे. ■ वारिष्ठ सांगतील ती सर्व काम करणे.

- मुद्दा क्र.(तीन) - निर्णय देण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली:-

श्री साईबाबा संस्थान अधिनियम, २००४ व श्री साईबाबा संस्थान कर्मचारी आकृतीबंधातील तरतुदीनुसार दैनंदिन कामकाज करून घेणे. तसेच आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती / पदोन्नती बाबतची कार्यवाही करणे. विभागवार दैनंदिन चालणा-या कामकाजाबाबा नियंत्रण ठेवणे. आवश्यकतेनुसार प्रशासकीय तसेच आस्थापना विषयक कामकाजाबाबा महाराष्ट्र शासन तसेच शासकीय कार्यालये यांची मदत घेऊन कामकाजात सुसूत्रता आणणे.

- मुद्दा क्र.(चार) - कार्य पार पाडण्यासाठी ठरविण्यात आलेली मानके:-

संस्थान अधिनियम, कर्मचारी आकृतीबंध तसेच प्रस्तावीत सेवाप्रबंध नियम विचारात घेऊन ज्या त्या विभागाकडील कामाची आवश्यकता व नव्याने सुरु करावयाचे प्रकल्प इत्यादी बाबी विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येते.

- मुद्दा क्र.(पाच) - कामांसंबंधी सर्वसामान्यपणे नियम:-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अधिनियम- २००४, शासनाने मान्यता दिलेला कर्मचारी आकृतीबंध, मॉडेल स्टॅर्डर्ड ऑर्डर, प्रस्तावीत नियम आणि अभिलेख.

- मुद्दा क्र.(सहा) - नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण:-

- विहीत प्रवर्गानुसार दस्तऐवज कळवळी अभिलेख कक्षाकडे जमा करण्यात येतात.
- मुद्दा क्र.(सात) - धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकाशी निचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने कळवळी जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या काणत्याही व्यवस्थेचा तपशील.
- वर्तमानपत्रातील व संस्थानचे संकेतस्थळावरील जाहिरातीद्वारा / निवेदनाद्वारे.
- मुद्दा क्र. (आठ) - संस्थेचा एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोगनासाठी घटित कळलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण, आणि त्या मंडळाच्या, परिषदाच्या, समितीत्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकींची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहे किंवा कसे याबाबतचे विवरण.
- अतिमहत्वाचे निर्णय वगळता इतर कार्यवृत्ते वरिष्ठाच्या परवानगांने जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत.

■ मुद्दा क्र. (नं.) – अधिकारीयाची व कर्मचारीयाची निवृत्तिशिका:

अ.क्र.	अधिकारी पद	अधिकारी वा कर्मचारी नांव	नोकरीवर रुजू झाल्याचा दिनांक	संपर्कसाठी दूरध्वनी क्र.
१	प्रतिनियुक्तीवरील प्रशासकीय अधिकारी	श्रीमती प्रज्ञा भास्कर महांडुळे	१२/०५/२०२३	०२४२३-२५८७२०
२	प्र.अधिक्षक	श्री. रामदास निवृत्ती कोकणे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५५
३	लिपीक – टकलेखक	सौ. सुनिता प्रभाकर सोनवणे	१७/०३/१९९५	०२४२३-२५८७५४
४	लिपीक – टकलेखक	श्री. दिनेश दिलीप कानडे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५२
५	लिपीक – टकलेखक	श्री. बबन गंगाधर भडांगे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७१७
६	लिपीक – टकलेखक	श्री. रमेश दत्तात्रेय दाभाडे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७६१
७	लिपीक – टकलेखक	श्री. महेंद्र वसंतराव मुरडे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५९
८	लिपीक – टकलेखक	श्री. अनिल चंद्रभान तांबे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५३
९	लिपीक – टकलेखक	श्री. अतुल ज्ञानेश्वर कुंभकर्ण	०५/१२/२००६	०२४२३-२५८७२०
१०	लिपीक – टकलेखक	श्री. रमेश भिमराज तरकसे	०४/१२/२००६	०२४२३-२५८८११
११	लिपीक – टकलेखक	श्री. सुनिल पोपटराव जाधव	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५९
१२	लिपीक – टकलेखक	श्री. बाळू भाऊसाहेब चौधरी	०४/१२/२००६	०२४२३-२५८७१६
१३	लिपीक – टकलेखक	श्री. सुनिल मधुकर साखरे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५६
१४	लिपीक – टकलेखक	श्री. सुनिल सुर्यभान तुरकणे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७५८
१५	लिपीक – टकलेखक	श्री. रावसाह चंद्रभान कासार	२८/०१/२००९	०२४२३-२५८७५७
१६	लिपीक – टकलेखक	श्री. संदिप अशोक बनकर	१६/०१/२०२२	०२४२३-२५८७५७
१७	कुपन विक्रेता	श्री. सखाराम यादव डांग	०५/१२/२००६	०२४२३-२५८७६४
१८	झेरॉफ्स ऑपरेटर	श्री. पदमाकर पांडूरंग आव्हाड	०४/१२/२००६	०२४२३-२५८७६०
१९	झेरॉफ्स ऑपरेटर	श्री. देविदास विश्वनाथ जगताप	०४/१२/२००६	०२४२३-२५८७६०
२०	मदतनीस	श्री. पोपट आनंदराव धनेश्वर	०६/०३/१९८९	—
२१	मदतनीस	श्री. हरिभाऊ शिवराम फुंदे	०१/०७/१९९३	—
२२	मदतनीस	श्री. गुलामसुल गुलामहीब पठाण	२०/०६/१९९३	—
२३	मदतनीस	श्री. बापु भगवान भामरे	०४/१२/२००६	—
२४	मदतनीस	श्री. ज्ञानेश्वर बाळकृष्ण खोंड	०४/१२/२००६	—
२५	मदतनीस	श्री. कैलास तात्याबा डांग	०४/१२/२००६	—
२६	मदतनीस	श्री. विजय तुकाराम गायकवाड	०४/१२/२००६	—
२७	मदतनीस	श्री. प्रकाश आनंदागायकवाड	०४/१२/२००६	—
२८	मदतनीस	श्री. सुभाष वसंत जरांगे	०४/१२/२००६	—
२९	मदतनीस	श्री. प्रमोद सोपान बकरे	०४/१२/२००६	—
३०	मदतनीस	श्री. गणेश सिताराम गिरा	०४/१२/२००६	—
३१	मदतनीस	श्री. सुनिल विष्णुवास जाधव	०५/१२/२००६	—
३२	मदतनीस	श्री. वणपत निवृत्ती कोटकर	०५/१२/२००६	—
३३	मदतनीस	श्री. पोपट सखाराम कोळे	०५/१२/२००६	—
३४	मदतनीस	श्री. रामद भिमराज जाधव	०५/१२/२००६	—
३५	मदतनीस	श्री. दिपक कारभारी जगताप	०५/१२/२००६	—

माहिती अधिकार अधिनियम, २००५

३६	मदतनीस	श्री. संदिप आप्पासाहेब डांग	०५/१२/२००६	—
३७	मदतनीस	श्री. प्रविण भाऊसाहेब भिसे	०७/०६/२००७	—
२८	मदतनीस	श्री. विठ्ठल बाबासाहेब कोते	१६/०९/२०२२	—
३९	मदतनीस	श्री. साईअमृत बाबासाहेब डांग	१६/०९/२०२२	—

- मुद्दा क्र. (दहा) - अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासिक वेतन (माहे - एप्रिल, २०२४)
(७ व्या वेतन आयोगानुसार)

अ.नं.	नाव	पद	मासिक वेतन (मुळ वेतन)
०१	श्रीमती प्रज्ञा भास्कर महांडुळे	प्रतिनियुक्तीवाल - इशासवाच अधिकारी	६९९००
०२	श्री. रामदास निवृत्ती कोकणे	प्र.अधिकारी	३११००
०३	सौ. सुनिता प्रभाकर सोनवणे	लिपीक - टंकाखक	३१८००
०४	श्री. दिनेश दिलीप कानडे	लिपीक - टकाखक	३११००
०५	श्री. बबन गंगाधर भडांगे	लिपीक - टकाखक	३११००
०६	श्री. रमेश दत्तात्रेय दाभाडे	लिपीक - टकाखक	३११००
०७	श्री. महेंद्र वसंतराव मुरडे	लिपीक - टकाखक	३११००
०८	श्री. अनिल चंद्रभान	लिपीक - टकाखक	३११००
०९	श्री. अतुल ज्ञानेश्वर कुंभकर्ण	लिपीक - टकाखक	३११००
१०	श्री. राम भिमराज तरकसे	लिपीक - टकाखक	३११००
११	श्री. सुनिल पोपटराव जाधव	लिपीक - टकाखक	२८४००
१२	श्री. बाळू भाऊसाहेब चौधरी	लिपीक - टकाखक	२८४००
१३	श्री. सुनिल मधुकर सांखोरे	लिपीक - टकाखक	२८४००
१४	श्री. सुनिल सुर्यभान तुरकणे	लिपीक - टकाखक	३११००
१५	श्री. रावसाहेब चंद्रभान कासार	लिपीक - टकाखक	३११००
१६	श्री. रामदीप अशोक बनकर	लिपीक - टकाखक	१९९०० (Fix pay)
१७	श्री. संखाराम यादव डांग	कुपन विक्रेता	२४९००
१८	श्री. पदमाकर पांडूरंग आळ्हाड	झेरॉक्स ऑपरेटर	२५८००
१९	श्री. देविदास विश्वनाथ जानाप	झेरॉक्स ऑपरेटर	२५८००
२०	श्री. पोपट आनंदराव धनेश्वर	मदतनीस	३५७००
२१	श्री. हरिभाऊ शिवराम फुंदे	मदतनीस	३२७००
२२	श्री. गुलामरसुल गुलामहायाब पठाण	मदतनीस	३३७००
२३	श्री. बापु भगवान भामरे	मदतनीस	२२८००
२४	श्री. ज्ञानेश्वर बाळकृष्ण खोंड	मदतनीस	२२८००
२५	श्री. कैलास तात्याप	मदतनीस	२२८००
२६	श्री. विजय तुकाराम नायकवाड	मदतनीस	२२८००
२७	श्री. प्रकाश आनंदा नायकवाड	मदतनीस	२२८००
२८	श्री. सुभाष वसंत जराणे	मदतनीस	२२८००
२९	श्री. प्रमोद सोपान वाकरे	मदतनीस	२२८००
३०	श्री. गणेश सिताराम	मदतनीस	२२८००

माहिती अधिकार अधिनियम, २००५

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी

सामान्य प्रशासन विभाग

३१	श्री. मुनिल विष्णुपास जाधव	मदतनीस	२२८००
३२	श्री. गणपति निवृत्ती कोटका	मदतनीस	२२८००
३३	श्री. वॉषट सत्यागम कोठे	मदतनीस	२१५००
३४	श्री. दग्धेंद्र विमराज जाधव	मदतनीस	२२८००
३५	श्री. विपक कामधारी जागताप	मदतनीस	११८००
३६	श्री. संदिप आप्पासाहेब डांगे	मदतनीस	२२८००
३७	श्री. प्रविण भाऊसाहेब भिसे	मदतनीस	२२८००
३८	श्री. विठ्ठल बाळासाहेब कोते	मदतनीस	१५००० (Fix pay)
३९	श्री. साईअमृत बाळासाहेब डांगे	मदतनीस	१५००० (Fix pay)

- मुद्दा क्र. (अकरा) - योजनांचा तपशिल, प्रस्तावात खर्च, प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प, आणि संवितरित करावाचा रकमाचा अहवाल.

वार्षिक अंदाजपत्रक २०२४ - २०२५

अ.नं.	तपशिल	मंजूर रक्कम
०१	फ्रॅकिंग, लॉग्झेस व उपप्रसाद मशिन / देखभाल व खरेदी.	१६,००,०००
०२	पोस्टेज खर्च	७२,००,०००
०३	मोटार इंधन व देखभाल दुरुस्ती खर्च	१५,०००
०४	अँडव्होकेट फी	५,००,०००
०५	गणवेश व धुलाई खर्च	९५,००,०००
०६	भविष्य निर्वाह निधी	११,००,००,०००
०७	कर्मचारी राज्य विमा कायम कर्मचारी (ESIC)	४५,००,०००
०८	कंत्राटी कर्मचारी खर्च	६०,००,०००
०९	किरकोळ खर्च	५,००,०००
१०	कर्मचारी प्रशिक्षण खर्च	१०,००,०००
११	उत्सव खर्च (निमंत्रण पत्रिका छपाई व इंतार खर्च)	३०,००,०००
१२	चौकशी अधिकारी मानधन खर्च (मंवनिवृत्त शासकीय अधिकारी कार्याट समाजी मानधन)	१०,००,०००
१३	स्थायी कर्मचा-याच्या नावाचा शैक्षणिक शुल्क परतावा	७५,००,०००
१४	अस्थायी कर्मचा-याच्या पाल्याचा शैक्षणिक शुल्क परतावा	६०,००,०००
१५	कामार फल्याण खर्च	५,००,०००
१६	प्रवास खर्च	४,००,०००
	संस्थान कर्मचारी वेतन, भत्ते मुंबई कार्यालयासह	१,०५,००,००,०००
	एकूण रक्कम:	१,२०,९२,१५,०००

माहिती अधिकार अधिनियम, २००५

- मुद्दा क्र. (बारा) – अर्थसाहाय्य कार्यक्रमाच्या अमलबजावणीची रित तसेच वाटप केलेल्या रकमा आणि कार्यक्रमाच्या लाभाधिका-यांचा तपशील.

- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अधिनियम - २००४ याच्या कलम १७ (२) (ण) व कलम २१ (२) (एक) (दोन) च्या तरतुदीना अधीन राहून सामान्य प्रशासन विभागामार्फत देणेत आलेले अनुदान.

अ.नं.	लाभ धारकाचे संपूर्ण नांव आणि पत्ता	दिलेल्या अनुदानाची रक्कम
०१	निरक	...

- मुद्दा क्र. (तेरा) - ज्या व्यक्तीना सवळाती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तीचा तपशील:-

- निरक

- मुद्दा क्र. (चौदा) - विभागाकडे इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती:-

- निरक

- मुद्दा क्र. (पंधरा) - माहिती मिळावण्यासाठी नागरिकाना उपलब्ध असलेली माहिती:-

- निरक

- मुद्दा क्र. (सोळा) - जन माहिती अधिका-यांची नावे, पदनाम आणि इतर तपशील:-

सहायक जन माहिती अधिकारी:-

अ.क्र.	सहायक जन माहिती अधिका-याचे नांव	अधिकार पद	संपूर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	संपादित आलेल्या कामाच्या स्वरूपानुसार	लिपीक - टंकाऱ्यक	(०२४२३) २५८७६३, ५२

जन माहिती अधिकारी

अ.क्र.	जन माहिती अधिका-याचे नांव	अधिकार पद	संपूर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	श्री. रामदास निवृत्ती कोकणे	प्र. अधिकारी	(०२४२३) २५८७५५

प्रथम अपीलीय प्राधिकारी:

अ.क्र.	अपीलीय अधिकार्याचे नाव	अधिकार पद	संपूर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	श्रीमती प्रज्ञा भास्कर महांडुळे	प्रशासनीय अधिकारी	(०२४२३) २५८७२०

- मुद्रा क्र. (सतरा) - विहीत करण्यात येईल अशी इतर माहिती.

- निरूप



Jan Maharashtra Adhikari,
तथा प्र. अधिकारी,
सामान्य प्रशासन विभाग
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी